

पकारिणः 7, 702. भर्तुं ° PAKĀT. 74, 4. सफलीकृतभर्तुपिण्डस्तपस्वो (so ist wohl zu lesen) MĀLAV. 68, 13. पिण्डस्पृहा परित्यज्य RĪĠA-TAR. 3, 133. — 5) m. du. die auf der Achsel über dem Schlüsselbein her liegenden fleischigen Theile; = दैकदेश MED. द्वा चास्य पिण्डावधरेण कण्ठाद्जातरेमौ सुमनोऽहौ च MBH. 3, 10053. — 6) m. n. Körper, Leib; = अङ्ग, देह TRIK. 3, 3, 114. H. 564. H. an. MED. HALĀJ. गोसदृश° TARKAS. 49. एकात्तविधंसिषु मद्दिधानां पिण्डघनास्था खलु भौतिकेषु RAGH. 2, 57. प्राणपिण्डसमुदाय ÇĀṆK. zu BRH. ĀR. UP. S. 193. °अकृपा 247. 97. 129. 233. 328. — 7) m. Myrrhe (vgl. गोला) AK. 2, 9, 105. H. 1063. H. an. MED. RATNAM. 145. Wehrauch H. an. MED. eine andere Art Räucherwerk: गुग्गुलुवालकमुस्तानखशर्करा: क्रमाद्भूपा: । अथो वालकमासीतुरुक्कनखचन्दनैः पिण्डः ॥ VARĀH. BṚH. S. 76, 16. — 8) die Blüthe der chinesischen Rose, m. H. an. n. MED. — 9) m. Vangueria spinosa Roxb. (vgl. पिण्डीतक) RĪĠAN. im ÇKDR. — 10) ein best. Theil eines Hauses, m. TRIK. 3, 3, 114. MED. u. H. an. — 11) n. Eisen AK. 2, 9, 98. H. 1037. H. an. MED. — 12) m. Fleisch DHAR. bei WILS. — 13) n. frische Butter ÇĀNDĀK. bei WILS. — 14) m. der Fötus in der ersten Zeit der Schwangerschaft RATNAM. bei WILS. — 15) Umfang (thickness HALL) ĀRJABHATTA in Journ. of the Am. Or. S. 6, 338. अशीतिसकृन्नाधिकयोऽनलत्तपिण्डायौ रत्नप्रभायाम्, दशोत्तरयोऽनलत्तपिण्डे नभोदेशे Schol. zu H. 94. — 16) m. Menge, Haufen; = वृन्द H. an.; vgl. पिण्डय्. — 17) m. Summe (vgl. पिण्डय्) WILS. — 18) = बल Macht, Heer; m. MED. n. H. an. — 19) m. ein in Zahlen ausgedrückter Sinus SĪRĀS. 2, 16. 82. — 20) m. N. pr. eines Mannes gaṇa नडादि zu P. 4, 1, 99. — 21) f. ३ gaṇa गौरादि zu P. 4, 1, 41. a) Ballen u. s. w. s. u. 1. — b) Flaschengurke (अलाबु). — c) eine Art Dattelbaum (खर्जूरभेद, खर्जूरी). — d) Tabernaemontana coronaria R. Br., eine Species der Tab., (तगर, पिण्डीतगर) H. an. MRD. — e) = पिण्डिका Nabe RĪĠAM. zu AK. ÇKDR. — f) = ज्ञाननिद्रपथार्थकौपन्यासः DHAR. im ÇKDR. performance of certain gesticulations, accompanying the silent repetition of prayers, etc. in meditation on real or divine knowledge WILS. — h) Haas WILS.; diese Bed. ist wohl aus पिण्डीप्रूर = गेहूँप्रूर geschlossen worden. — i) N. pr. eines Weibes gaṇa कुर्वीदि zu P. 4, 1, 131. — Vgl. व्या°, व्याध°, तर्कु°, द्वारपिण्डी, नेत्र°, परपिण्डी, मृत्पिण्डी, शक°, स°.

पिण्डक (von पिण्ड) m. n. SIDDS. K. 249, a, 1. 1) Klumpen, Kloss: भन्तयन्दधिपिण्डकम् HARIV. 14740. m. rundliche Hervorragung, Knöpfchen SUÇA. 1, 322, 9. मस्तक° die Ballen auf der Stirn eines brünstigen Elephanten: (गज) भिन्नमस्तकपिण्डक MBH. 1, 5471. भिन्नमस्तकपिण्डक (von °पिण्डिका) 7, 4564. 4850. — 2) Wade; s. u. 7, a. — 3) m. Wehrauch AK. 2, 6, 30. H. 648. n. Myrrhe RĪĠAN. im ÇKDR. — 4) m. ein best. Knollengewächs, = पिण्डालु RĪĠAN. im ÇKDR. n. Daucus Carota ebend. — 5) ein in Zahlen ausgedrückter Sinus SĪRĀS. 2, 22. 27. 31. — 6) m. ein Piçāka TRIK. 1, 1, 74. — 7) f. पिण्डिका a) kugelförmige Anschwellung, Fleischballen (an Schultern, Armen, Beinen u. s. w.): कला° SUÇA. 1, 49, 8. अंस° 2, 93, 14. अस्तपिण्डिकासपाणिपाद 1, 118, 14. इन्द्राहूषु च पिण्डिका JĀĠN. 3, 97. Insbes. die Wade (vgl. पिचिण्डिका, पिचिण्डिका) H. 618. नक्ष्यस्य नृपते किञ्चित्संश्लिष्टमुपलक्ष्ये । ऋते पुरुषसिंहस्य पिण्डके ऽस्याधिके पतः । स ताभ्यां पुरुषव्याघ्रो नि-

त्यमघसु वर्तते । MBH. 14, 2582. VARĀH. BṚH. S. 50, 9. उद्धृष्टाभ्यां पिण्डिकाभ्याम् 68, 17. विकोटोद्भूतपिण्डिक MBH. 1, 6074. °पिण्डक 7, 7897. बृकृच्छेपापिण्डिक 10, 289. स्थूलपिण्डिक 12, 2748. Vgl. u. 1 am Ende. — b) Nabe AK. 2, 8, 2, 24. H. 736. HALĀJ. 2, 292. — c) Unterlage, Gestell eines Götterbildes, eines Liṅga: प्रतिमा सपिण्डिका, द्वा भागौ प्रतिमात्र तृतीयौ ऽशः पिण्डिका VARĀH. BṚH. S. 55, 16. 38, 3. 54. °अथ die Öffnung in dieser Unterlage 39, 17; vgl. पीठ, पीठिका. — d) eine best. Staude, = सेतासि RĪĠAN. im ÇKDR.

पिण्डकन्द (पि° + क°) m. ein best. Knollengewächs, = पिण्डालु RĪĠAN. im ÇKDR.

पिण्डखर्जूर (पि° + ख°) m. eine Art Dattelbaum ĠAṬĪDH. im ÇKDR. VJUTP. 104. im Prākrit: पिण्डखर्जूर ÇĀK. 25, 11. °खर्जूरी u. °खर्जूरीका dass. RĪĠAN.

पिण्डगोस m. = पिण्ड und गोस Myrrhe RĀMĀN. zu AK. 2, 9, 105. ÇKDR. पिण्डतर्कु (पि° + त°) m. in der Stelle: उरसि पितरो भुङ्के (sic) वामार्थे पितामकाः । प्रपितामका दत्तिपातः पृष्ठतः पिण्डतर्कुकाः ॥ GĀRĪA-SĀṆG. 2, 97. Bezeichnet die dem Urgrossvater vorangehenden Ahnen. die an den Ueberbleibseln der Mehklösse zehren; vgl. पिण्डलेप.

पिण्डतैल (पि° + तैल°) n. Wehrauch SUÇA. 2, 40, 17. °तैलक m. dass. RĪĠAN. im ÇKDR.

पिण्डल (von पिण्ड) n. das Klumpen-Sein: नैशं तम स्वाकाण्डे दिवा पिण्डलमागतम् zu einem Klumpen geworden KATUĀS. 11, 44; vgl. तमः-पिण्डा इव त्रयः 4, 81.

पिण्डद (पि° + 1. द°) adj. f. १) der den Manen die Mehklösse darbringt, darzubringen berechtigt ist JĀĠN. 2, 182. VIVĀDĀN. 147, 9. 148, 4 v. u. विनता चाब्रवीत्स्कन्दं मम त्वं पिण्डदः मुतः MBH. 3, 14465. भरद्वाजस्य भार्या तु वीरा वीरस्य पिण्डदा 14138. — 2) Jmd das Brod, den Lebensunterhalt gebend; m. Brodherr: वन्दोद्दर्शनं च । द्या पिण्डदस्य कुरुते BHARṬ. 2, 26; vgl. अनाथ°.

पिण्डदातर (पि° + 1. दा°) = पिण्डद 1. JĀĠN. 2, 127.

पिण्डदान (पि° + 1. दान°) n. das Reichen eines Mehklösses: रसास्वाद्मुख° SĪA. D. 3, 19. insbes. beim Manenopfer; das Manenopfer mit Mehklössen am Abend des Neumonds H. 822. NĪA. 3, 4. Schol. zu KĪRṬ. ÇA. 208, 13. 811, 17. 812, 3. fgg. 288, 7. KULL. zu M. 5, 60.

पिण्डन (von पिण्डय्) das Zusammenballen BUĠA. P. 3, 26, 43. — Wall. Damm (vgl. पिण्डल) WILS.

पिण्डनिर्वपणा (पि° + नि°) n. das Darbringen der Mehklösse an die Manen, Manenopfer M. 3, 243. 261.

पिण्डपद (पि° + पद°) n. = अङ्कविशेष eine best. Ziffer (Berechnung) ÇKDR., mit folgendem Beleg (Text und Erklär.) aus dem ĠĀOTIST.: त्रयाष्टकौर्वनिकृतो भवनस्य बन्धः कर्तुः स्वमूलमिह युग्मशरैकनिघ्नम् । एकीकृतं रसनशाकरयुग्मभुक्तशेषं ततो भवति पिण्डपदं गृह्यस्य ॥ त्रयाष्टकौरेकाशीत्या विनिकृतः पूरितः भवनस्य बन्धः दीर्घप्रस्तारमिलितकृस्ताः स्वमूलं तत्संख्यां युग्मशरैकनिघ्नं द्विपञ्चाशदत्रशतपूरितं एकीकृतं पूर्वङ्केन मिलितं रसनशाकरयुग्मभुक्तशेषं षोडशाधिकदशितकृतावशिष्टं तत्संख्यां न पिण्डपदसंज्ञं गृह्यस्य भवति ॥

पिण्डपात (पि° + पात°) m. Almosenreichung BUAN. Intr. 269, N. 2. 307. Statt पिण्डपातिक (पिण्ड°) ebend. 306 ist ohne Zweifel पिण्डपाति-